

आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी
क्षेत्राबाहेरील उपयोजना २०१३-१४ चे
जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय
तरतुदीचे वाटप "रस्ते व पूल"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.२६/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: ०८ जुलै, २०१३.

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "रस्ते व पूल" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १३.११.१० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. रस्ते व पूल या कामासाठी उपलब्ध करून दिलेल्या या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ २ मधील तरतुदीपैकी पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ५०% तरतुद, तसेच प्रगतीपथावरील कामांना ३५% तरतुद (सदर ३५% तरतुद चालू कामांना वितरीत करतांना ५०% पेक्षा जास्त काम पूर्ण झालेल्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.), तसेच नवीन कामांना १५% तरतुद उपलब्ध करून द्यावी.

४. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली

तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

५. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. जिल्हास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

६. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

७. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी प्रचलित नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून उपरोक्त परिच्छेद क्र.५ मधील सूचनानुसार खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

८. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षमध्ये काही बदल करण्यात

आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७०८१५५९३३९४२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.
३. जिल्हाधिकारी,वर्धा/ बुलढाणा/ वाशिम/हिंगोली/ गोंदिया/भंडारा/ नागपूर/ठाणे/ रायगड/ नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/चंद्रपूर/ नांदेड/अकोला/मुंबई उपनगर.
४. विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती /पुणे.
५. जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, वर्धा/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/गोंदिया/भंडारा/नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/ गडचिरोली/ चंद्रपूर/ नांदेड/अकोला/मुंबई उपनगर.
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा/बुलढाणा /वाशिम/ हिंगोली/गोंदिया/भंडारा/ नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ /गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड/अकोला/मुंबई उपनगर.
७. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)
८. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

९. जिल्हा कोषागार अधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/ हिंगोली/ गोंदिया/भंडारा/ नागपूर/ ठाणे/ रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड/मुंबई उपनगर.
१०. मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/ हिंगोली/गोंदिया/भंडारा/ नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ /गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/अकोला/मुंबई उपनगर.
११. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/पुणे/ नागपूर/जळगांव/धुळे/नाशिक/ अमरावती/चंद्रपूर/ अहमदनगर/नांदेड/यवतमाळ/अकोला/मुंबई उपनगर.
१२. अधीक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर
१३. अधीक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई
१४. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे/नागपूर/मुंबई/औरंगाबाद.
१५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधानभवन, मुंबई.
१६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ३ प्रती)
१७. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
१८. सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१) (२ प्रती), मंत्रालय, मुंबई-३२.
१९. कार्यासन अधिकारी का.क्र. २, व ५ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. निवड नस्ती (का-६)

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा रस्ते सर्वसाधारण. (चालू/नवीन कामे) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ५ मुख्य लेखाशिर्ष : ३०५४-रस्ते व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०२) सर्वसाधारण (राज्य मार्ग निधी) (३०५४ ०४०७) २७-लहान बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
ठाणे	५५०००	--		
रायगड	३०१०	३९९०		
नाशिक	५७०००	२०५००		
धुळे	१९६२६	--		
नंदुरबार	८४५०९	--		
जळगांव	२०००	--		
अहमदनगर	७४००	--		
पुणे	९०००	५५००		
बुलढाणा	--	४०२१		
अकोला	--	३९७८		
वाशिम	--	३२८२		
अमरावती	२४५०७	१००००		
यवतमाळ	१९४००	१०५५७		
नागपूर	१००००	४०००		
वर्धा	--	३०००		
भंडारा	--	६१५८		
चंद्रपूर	७०००	५३००		
गडचिरोली	८१७३१	--		
नांदेड	५५००	५७००		
एकूण -	३८५६८३	८५९८६		
एकूण एकत्रित	४७१६६९			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (किमान गरजा कार्यक्रम) (चालू / नविन कामे) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ५ मुख्य लेखाशिर्ष : ३०५४-रस्ते व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०४-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०१) राज्य मार्ग निधी (३०५४ ०३६३) २७, लहान बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
ठाणे	६५०००	--		
रायगड	--	७०००		
नाशिक	२६९९२	--		
धुळे	१९६२६	--		
नंदुरबार	१००००	--		
जळगांव	२०००	--		
अहमदनगर	६२८२	--		
पुणे	४६२४	४०००		
बुलढाणा	--	४०२१		
अकोला	--	३९७८		
वाशिम	--	३२८२		
अमरावती	२४५०६	--		
यवतमाळ	१५०००	९७२१		
नागपूर	१००००	२५००		
वर्धा	--	२४४९		
गोंदिया	२१०००	--		
चंद्रपूर	--	२३०२६		
गडचिरोली	७०१११	--		
हिंगोली	--	५०००		
नांदेड	८०००	५०४२		
एकूण -	२८३१४१	७००१९		
एकूण एकत्रित	३५३१६०			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : साकवाचे बांधकाम (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) साकवाचे बांधकाम (५०५४ ०४९२) ५३, मोठी बांधकामे.		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२	
ठाणे	३५०००	--		
रायगड	१५००	१५००		
पुणे	४५००	२०००		
एकूण -	४१०००	३५००		
एकूण एकत्रित	४४५००			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (चालू / नविन कामे) (किमान गरजा कार्यक्रम) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) किमान गरजा कार्यक्रम (५०५४ ०४६५) ५३, मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
मुंबई उपनगर	--	३५००		
ठाणे	१३७७८०	--		
रायगड	--	१३०००		
नाशिक	६३५००	--		
धुळे	१९६२६	--		
नंदुरबार	१६८१०२	--		
जळगांव	५०००	--		
अहमदनगर	७७६२	२००		
पुणे	१६५०५	५०००		
बुलढाणा	--	४०२२		
अकोला	--	३९८०		
वाशिम	--	३२८२		
अमरावती	२४०१३	--		
यवतमाळ	२७०४६	११५००		
नागपूर	१२०००	४०९५		
वर्धा	--	२०००		
भंडारा	--	१३१३५		
गोंदिया	२७८००	--		
चंद्रपूर	७९५	७२००		
गडचिरोली	९७६०१	--		
नांदेड	१२५००	३०००		
एकूण -	६२००३०	७३९१४		
एकूण एकत्रित	६९३९४४			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (चालू व नविन कामे) (सर्वसाधारण) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा व इतर मार्ग (५०५४ ०४०२) ५३, मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
ठाणे	१५५०००	--		
रायगड	२०००	४३६५		
नाशिक	१५९२६५	३०००		
धुळे	१९६२८	--		
नंदुरबार	३७९३९	--		
जळगांव	२५५८८	--		
अहमदनगर	१८५०१	--		
पुणे	९०००	४०००		
बुलढाणा	--	८०४३		
अकोला	--	३९७८		
वाशिम	--	३२८२		
अमरावती	२५०००	--		
यवतमाळ	३९४७६	११५००		
नागपूर	१२५००	७६७०		
वर्धा	--	८३००		
भंडारा	--	१००००		
गोंदिया	८८६९३	--		
चंद्रपूर	८८५००	७०००		
गडचिरोली	६८५२७	--		
हिंगोली	--	२००००		
नांदेड	१३०००	३०००		
एकूण -	७६२६१७	९४१३८		
एकूण एकत्रित	८५६७५५			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.